

महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार
परिषदेची पुनर्रचना.....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय, क्र: टिएसी २००४/प्र.क्र ५१/का.५
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
दिनांक : १२ मे, २००५

वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. टिएसी २००२/प्र.क्र ९०/का.५
दिनांक १९ मार्च, २००३.

प्रस्तावना : भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचितील भाग- ख मधील परिच्छेद-४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. उपरोक्त दिनांक १९ मार्च, २००३ च्या शासन निर्णयानुसार जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात आली आहे. आता दि. १ नोव्हेंबर, २००४ पासून राज्यात नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात असल्यामुळे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे.

शासन निर्णय :- भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचितील भाग-ख, परिच्छेद-४ चा उप परिच्छेद-३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषद नियम १९६० प्रमाणे या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात येत आहे. पुनर्रचित सल्लागार परिषदेची रचना खालीलप्रमाणे राहील.

- | | |
|-------------------------------------|---|
| १) श्री. विलासराव दगडोजीराव देशमुख: | मुख्यमंत्री- पदसिध्द अध्यक्ष |
| २) डॉ. विजयकुमार गावित | : मंत्री, आदिवासी विकास-पदसिध्द उपाध्यक्ष |
| ३) श्री. मधुकर काशिनाथ पिचड | : विधानसभा सदस्य(आदिवासी जमातीचे प्रतिनिधी)-सदस्य |
| ४) श्री. ए. टी. पवार | : कित्ता |
| ५) श्री. विष्णु रामा सवरा | : कित्ता |
| ६) श्रीमती मनिषा मनोहर निमकर | : कित्ता |
| ७) श्री. कृष्ण अर्जुन घोडा | : कित्ता |
| ८) श्री. राजाराम नथू ओझारे | : कित्ता |
| ९) श्री. महादू नाणे बरोरा | : कित्ता |
| १०) श्री. नरहरी सिताराम डिरवाळ | : कित्ता |
| ११) श्री. जीवा पांडू गावीत | : कित्ता |
| १२) श्री. संजय कांतीलाल चहाण | : कित्ता |

१३) श्री. धनाजी सिताराम अहिरे	:	कित्ता
१४) श्री. पद्माकर विजयसिंह वळवी	:	कित्ता
१५) ॲड. के.सी.पाडवी	:	कित्ता
१६) श्री. अशोक महादेवराव नेते	:	कित्ता
१७) श्री. आनंदराव गंगाराम गेडाम	:	कित्ता
१८) डॉ. अभय बंग	:	महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडून नियुक्ती
१९) डॉ.सौ.मंदाकिनी प्रकाश आमटे	:	कित्ता
२०) श्री. एम. रमेशकुमार	:	प्रधान सचिव,आदिवासी विकास,पदसिध्द सदस्य सचिव

२. मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांना जनजाती सल्लागार परिषदेवर कायम निर्मित म्हणून नियुक्त करण्याची प्रथा आहे. ही बाब विचारात घेऊन श्री. रविशेट पाटील राज्यमंत्री, आदिवासी विकास यांना जनजाती सल्लागार परिषदेवर कायम निर्मित म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.

३. महाराष्ट्र जनजाती सल्लागार परिषद नियम, १९६० मधील नियम क्रमांक : ३३ चा आधार घेऊन खाली दर्शविलेल्या आदिवासी विधानसभा सदस्यांना / संसद सदस्यांना तसेच मान्यवर अधिकारी व्यक्तींना जनजाती सल्लागार परिषदेवर कायम निर्मित म्हणून नामनिर्देशित करण्यात येत आहे :-

- १) श्री. माणिकराव होडल्या गावीत, केंद्र शासनाचे राज्यमंत्री (गृह)
- २) श्री. सुरुपसिंग हिंचा नाईक, मंत्री, वने व पर्यावरण
- ३) श्री. वसंत चिंधुजी पुरके, मा.मंत्री, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
- ४) श्री. धर्मराव बाबा आत्राम, मा.राज्यमंत्री, परिवहन, सामाजिक न्याय, विमुक्त, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण, महिला व बालविकास व स्थानिकर्म
- ५) श्री. दामोदर बारकू शिंगाडा, लोकसभा सदस्य
- ६) श्री. हरिशचंद्र देवराम चहाण, लोकसभा सदस्य
- ७) श्री. बापू हरी चौरे, लोकसभा सदस्य
- ८) श्री. मंगाळ काशिनाथ दगडू, विधानसभा सदस्य
- ९) श्री. राजकुमार दयाराम पटेल, विधानसभा सदस्य
- १०) श्री. धुर्वे संदिप प्रभाकर, विधानसभा सदस्य
- ११) ॲड. शिवाजीराव शिवरामजी मोघे, यवतमाळ
- १२) श्री. रमेशभाई पान्या वळवी, नंदूरबार

४. अशासकीय सदस्यांचा प्रवास भत्ता व दैनिक भत्ता, मुंबई नागरी सेवा संड-२मधील परिशिष्ट ४२ (अ) यातील सेक्षनमधील (१) (बी) च्या तरतुदीनुसार व शासन निर्णय वित्त विभाग

क्रमांक: टिआरए-१४७७/ १०३२/ सी/ एसईआर-५, दिनांक २३.९.१९७७ व क्रमांक : टिआरए-१०८३/ १४२६/ एसईआर-५, दिनांक १.२.१९८४ च्या आधारे नियमित केला जावा. या नियमाच्या तरतुदी केवळ रेल्वे / सडक प्रवासासाठी लागू असल्याने तसेच शासनाच्या काटकसरीच्या धोरणानुसार प्रथमश्रेणीच्या शासकीय अधिकाऱ्यांना विमान प्रवास करण्यावर बंदी असल्यामुळे अशासकीय सदस्यांना विमान प्रवास तसेच रेल्वेचा वातानुकूलित प्रथम वर्गाचा प्रवास अनुज्ञेय असणार नाही.

५. समितीवर अशासकीय सदस्य म्हणून असणाऱ्या आमदार / खासदार यांचा प्रवास भत्ता दैनिक भत्ता, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : टिआरओ-१४७०/३३१/अठरा, दि. २७.९.७९ प्रमाणे आमदार / खासदार यांना विधानमंडळाच्या कामकाजासाठी असलेल्या दराप्रमाणे नियमित केला जावा.

६. या सबंधातील अधिसूचना शासकीय राजपत्रात वेगळ्यारितीने प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(कृ. मा. पवार)
सह सचिव

प्रति,

मा.राज्यपालांचे सचिव.

मा.मुख्यमंत्र्यांचे सचिव.

मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव.

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

श्री. मधुकर काशिनाथ पिचड, मु.पो.राजूरा, ता. अकोला, जि.अहमदनगर

श्री. ए. टी. पवार, मु.पो. दळवट, ता. कळवण, जिल्हा नाशिक.

श्री. विष्णु रामा सवरा, उत्कर्ष नगर, मु.पो.वाडा, ता.वाडा, जि.ठाणे.

श्रीमती मनिषा मनोहर निमकर ,मु.कर्दळ, पो.उंदरपाडा, सफाळा, ता.पालघर, जि.ठाणे.

श्री. कृष्णा अर्जून घोडा ,मु.पो.रानशेत, ता. डहाणू, जि. ठाणे

श्री. राजाराम नथू ओळरे, मौजे वडवली, पो. सवने, ता. तलासरी, जि. ठाणे

श्री. महादू नागो बरोरा ,मु. परांजपे नगर, चेरपोली,पो. आवरे, ता.शहापूर, जि. ठाणे

श्री. नरहरी सिताराम डिरवाळ,मु. वनारे, पो.वारे, ता.दिंडोरी, जि. नाशिक

श्री. जीवा पांडू गावीत, मु.पो.अलंगून, ता.सुरगाणा, जि.नाशिक.

श्री. संजय कांतीलाल चव्हाण, दत्त प्रसाद, सुभाष रोड नं. ३, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक.

श्री. धनाजी सिताराम अहिरे , मु.पो.कुडासी (पहुवारे), ता.साक्री, जि.धुळे
 श्री. पद्माकर विजयसिंह वळवी, मु.पो. मोदलपाडा, ता. तळेदा, जि. नंदूरबार.
 ॲड. के.सी.पाडवी , मु.असली, पो.तलाई, ता.अक्राणी, जि.नंदूरबार.
 श्री. अशोक महादेवराव नेते,चार्मोशी रोड, मु.पो.ता.अहेरी, जि.गडचिरोली.
 श्री. आनंदराव गंगाराम गेडाम,मु. वडेगांव, पो, कुरंडी (माल), ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली.
 ॲ. अभय बंग , "सर्च", मु.पो.चासगांव, ता.धानोरा, जि.गडचिरोली
 ॲ.सौ.मंदाकिनी प्रकाश आमटे , लोकबिरादरी, हेमलकसा, जि.गडचिरोली.
 श्री. माणिकराव होडल्या गावीत,केंद्र शासनाचे राज्यमंत्री (गृह)
 श्री. दामोदर बारकू शिंगाडा,पोस्ट पोसरी ता.वाडा जि.ठाणे.
 श्री. हरिशचंद्र देवराम चळाण,आनंद दिप होऊसिंग सोसासटी, पाटील कॉलनी,लेन नं.३,
 एचपीटी कॉलेज रोड, जि. नाशिक.
 श्री. बापू हरी चौरे,पोस्ट पिंपळनेर , ता.साक्री जि.ठाणे.
 श्री.मेंगाळ काशिनाथ दगडू,मु.पिंपळ्यांव घाडगा,पो.पिंपळ्यांव डुकरा,ता.झगतपुरी, जि.नाशिक
 श्री. राजकुमार दयाराम पटेल , मु.पो.शिल्पी, ता.धारणी, जि.अमरावती.
 श्री. धुर्वे संदिप प्रभाकर, धुर्वे नगर, पेट्रोल पंपासमोर, दिग्रस, जि.यवतमाळ
 ॲड. शिवाजीराव शिवरामजी मोघे, चिंतामणी, राणा प्रताप नगर, यवतमाळ
 श्री. रमेशभाई पान्या वळवी, नंदूरबार
 इतर सर्व मा. मंत्र्यांचे स्वाजगी सचिव.
 इतर सर्व मा. राज्यमंत्र्यांचे स्वाजगी सचिव.
 मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
 सर्व अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
 सर्व प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन. मंत्रालय, मुंबई.
 सर्व सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
 प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय यांचे स्वीय सहाय्यक.
 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
 सर्व विभागीय आयुक्त.
 सर्व जिल्हाधिकारी.
 सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
 अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.
 संचालक, सामाजिक न्याय, पुणे.
 आयुक्त,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
 व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.
 व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक.
 सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - १/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र - १/२, मुंबई / नागपूर.

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.

निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.

सहसंचालक, लेखा व कोषागरे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

सर्व मंत्रालयीन विभाग.

सचिव, गृहमंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

आयुक्त, अनुसूचित जाती/जमाती, भारत सरकार, नवी दिल्ली.

सचिव, लोकसभा सचिवालय, पार्लमेंट हाऊस, नवी दिल्ली.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.

सह सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक.

सर्व उपसचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक.

सर्व अवर सचिव / सर्व कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती (का-५)

प्रत,

व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नो रोड, मुंबई.

२. त्यांना विनंती करण्यात येते की, हा शासन निर्णय, महाराष्ट्र शासन, राजपत्र, असाधारण, भाग-एक मध्य उपविभाग मध्ये प्रसिद्ध करावा व त्याच्या ३०० प्रती कृपया या विभागास पाठवाव्यात.
